

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या जाहिरात प्रसिध्दी करण्याकरीता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक :- मबावि-२०२४/प्र.क्र.१६० (भाग-१)/का-२

नविन प्रशासन भवन, तिसरा मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ६ सप्टेबर, २०२४.

वाचा- १) म.व.बा.वि.वि.शा.नि. क्र.मबावि-२०२४/प्र.क्र.१६० (भाग-१)/का-२ दि.१५.८.२०२४.

२) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचेकडील माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि. १६.८.२०२४ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त.

शासन शुध्दीपत्रक

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या जाहिरात व प्रसिध्दीकरीता माहिती जनसंपर्क महासंचालनालयाकडील माध्यम आराखडा अंमलबजावणी समितीने अंतिम केलेल्या रुपये १९९,८१,४७,४३६/- इतक्या रक्कमेच्या माध्यम आराखडा राबविण्यास (Media Plan) व त्याकरीता होणाऱ्या खर्चास संदर्भाधीन क्र. १ येथील दि. १५.८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर माध्यम आराखड्याच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रत्येक माध्यमांची क्षमता व उपलब्धता तसेच वारंवारिता तपासणी केली असता, काही माध्यमांकडे प्रसिध्दीच्या बाबी उपलब्ध नसल्याने माध्यम आराखड्यामध्ये काही सुधारणा करण्याबाबत माध्यम आराखडा अंमलबजावणी समितीच्या संदर्भाधीन क्र. २ येथे नमूद केलेल्या बैठकीतील निर्णय घेण्यात आला आहे. त्यास अनुसरून माध्यम आराखड्याबाबतच्या संदर्भाधीन दि.१५.८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुषंगाने सुधारणांबाबतचे परिशिष्ट सोबत जोडण्यात आले आहे.

२. त्यानुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने माध्यम आराखडा अंमलबजावणी समितीच्या बैठकीच्या संदर्भाधीन इतिवृत्तामधील नमूद बाबी विचारात घेऊन “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची जाहिरात प्रसिध्दी करण्याबाबतची पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी. याव्यतिरिक्त यासंदर्भातील इतर अटी शर्ती संदर्भाधीन दि. १५.८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९०६१३१२५५५१३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(आ.ना.भोंडवे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) मा. मंत्री महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

- २) आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य पुणे,
- ३) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ६) निवासी लेखाधिकारी मुंबई,
- ७) सर्व विभागीय उपायुक्त,(महिला व बाल विकास)
- ८) सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,
- ९) कक्ष अधिकारी कार्यासन-१,
- १०) कार्यासन-१४, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ११) निवडनस्ती का.०२

शासन शुध्दीपत्रक क्र. मबावि (१-भाग) १६०.क्र.प्र/२०२४-/का २-दि ६.९.२०२४ .सोबतचे परिशिष्ट

अ) माध्यम आराखडयामधील सुधारणा

शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील क्र.	शासन निर्णयात नमूद प्रसार माध्यमाचे नाव	दि.१५.८.२०२४ शा.नि.सोबतच्या परिशिष्टातील माध्यमाबाबतची मुळ तरतुद	च्या	त्याऐवजी माध्यमाबाबत करण्यात येत सुधारणा	शेरा
३ (इलेक्ट्रॉनिक माध्यम)	मराठी वृत्त वाहिन्यांद्वारे (News Channels) जाहिरात प्रसारण	मंजूर रक्कम रु. ५,००,००,०००/-	रुपये	माध्यम- मराठी वृत्त वाहिन्यांद्वारे (News Channels) टिव्हीसी आणि रिपोर्टाजद्वारे जाहिरात प्रसारण	माध्यमामध्ये अंशतः बदल
२ (बाहय माध्यम)	खाजगी होर्डिंग्ज	मंजूर रक्कम रु. २५,००,००,०००/-	रुपये	मंजूर रक्कम रु. ३०,५०,००,०००/- (सर्व करांसहीत)	मंजूर रक्कमेमध्ये वाढ
५ (बाहय माध्यम)	मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर शहरातील बस क्यु शेल्टर	मंजूर रक्कम रु. ६,०३,८०,८८२/-	रुपये	मंजूर रक्कम रु. ६,५३,८०,८८२/- (सर्व करांसहीत)	मंजूर रक्कमेमध्ये वाढ
१० (बाहय माध्यम)	मेट्रो रेल्वे स्टेशन्स डिस्प्ले बोर्ड लाईन-१	मंजूर रक्कम रु. ३,५०,००,०००/-	रुपये	माध्यम- मुंबई मेट्रो लाईन १ (घाटकोपर ते वर्सावा) रेल्वे स्टेशन्स डिस्प्ले बोर्ड आणि एलसीडी / एलईडी स्क्रीन	माध्यमामध्ये अंशतः बदल
१५ (बाहय माध्यम)	बीटीएल कॅम्पेन अॅक्टीव्हिटी किर्तनाच्या माध्यमातून	मंजूर रक्कम रु. १,००,००,०००/-	रुपये	माध्यम- बीटीएल कॅम्पेन अॅक्टीव्हिटी लोककलेल्या माध्यमातून (पथनाटय / किर्तन) प्रसिध्दी	माध्यमामध्ये अंशतः बदल
२१ (बाहय माध्यम)	वेस्टर्न एक्सप्रेस वे होर्डिंगद्वारे प्रसिध्दी	मंजूर रक्कम रु. १,००,००,०००/-	रुपये	माध्यम- वेस्टर्न एक्सप्रेस वे वरील कॅटीलिन्डर (एलईडी डिजिटल सिग्न) द्वारे प्रसिध्दी	माध्यमामध्ये अंशतः बदल
३ (समाज माध्यम)	सोशल मिडीया (Social Media)	मंजूर रक्कम रु. ५,००,००,०००/-	रुपये	मंजूर रक्कम रु. २०,००,००,०००/- (सर्व करांसहीत)	मंजूर रक्कमेमध्ये वाढ
४ (समाज माध्यम)	डिजिटलमिडीया, ओटीटी माध्यमांद्वारे प्रसिध्दी	मंजूर रक्कम रु. ५,००,००,०००/-	रुपये	मंजूर रक्कम रु. २१,००,००,०००/- (सर्व करांसहीत)	मंजूर रक्कमेमध्ये वाढ

ब) माध्यम आराखडयामधून वगळावयाच्या बाबी.

शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील क्र.	शासन निर्णयात नमूद प्रसार माध्यमाचे नाव	वगळण्यात आलेले माध्यम	त्याऐवजी सुधारीत माध्यम	रक्कम (सर्व करांसहीत)	शेरा
१६ (बाहय माध्यम)	बीटीएल कॅम्पेन अॅक्टीव्हिटी इव्हेंट आणि लाभार्थ्यांच्या कार्डची QR कोडसह निर्मिती करणे	बीटीएल कॅम्पेन अॅक्टीव्हिटी इव्हेंट आणि लाभार्थ्यांच्या कार्डची QR कोडसह निर्मिती करणे	डिजिटल इको-फ्रेंडली वॉल पेंटिंग या माध्यमाद्वारे प्रसिध्दी	मंजूर रक्कम रु. ३,००,००,०००/-	रक्कम कमी करण्यात आली असून उर्वरीत रक्कम इतर माध्यमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे.

क) माध्यम आराखडयामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबी

शासन निर्णयात नमूद प्रसार माध्यमाचे नाव	समाविष्ट करण्यात येत असलेले माध्यम	रक्कम (सर्व करांसहीत)	शेरा
--	महारेल टिव्ही एलईडी स्क्रीन राज्यातील एकुण ३६ रेल्वे स्थानकांवरून ३८२ स्क्रीनद्वारे प्रसिध्दी	रु. ३,००,००,०००/-	बाहय माध्यमामध्ये अ.क्र. २२ येथे समाविष्ट
Augmented Reality (AR) Technology	यापुर्वी सदर माध्यम समाज माध्यमे व डिजिटल माध्यमामध्ये नमूद करण्यात आले होते. तथापि बीटीएल अॅक्टीव्हिटी असल्यामुळे बाहय माध्यमामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.	रु. ६,८०,००,०००/-	समाज माध्यमामधील अ.क्र. ५ येथून वगळून बाहय माध्यमामध्ये अ.क्र. २३ येथे समाविष्ट
--	२. क) व्हॉट्स अप चॅनेलद्वारे प्रसिध्दी	रु. २,००,००,०००/-	समाजमाध्यमामध्ये २ (क) येथे समाविष्ट

(आ.ना.भोंडवे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन